

7

श.पो.प्रि.मु.पुणे-नाम/६१२-(२०,००० प्रती)-२-०९

नमुना २ अ

(नियम ४ पहा)

नामनिर्देशनपत्र
लोकसभेची निवडणूक

(लागू नसलेला भाग १ किंवा भाग २ जोडून टाकावा)

Sr. No. 11

Received on 11/4/09
at 11:50 A.M.

31/4-09
11/4/09

भाग एक

(मान्यताप्राप्त राजकीय पक्षाने पुरस्कृत केलेल्या उमेदवाराने वापरावयाचा)

लोकसभा मतदारसंघातून लोकसभेच्या निवडणूकीसाठी

मी उमेदवार नामनिर्देशित करीत आहे.

उमेदवाराचे नाव राजकुमार

वडिलांचे / आईचे / पतीचे नाव _____

त्याचा / तिचा टपालाचा पत्ता _____

त्याचे / तिचे नाव _____ लोकसभा मतदारसंघातील

विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीच्या भाग क्रमांक _____

अनुक्रमांक _____ येथे नोंदलेले आहे.

माझे नाव श्री./श्रीमती _____ असून

ते _____ लोकसभा मतदारसंघातील _____ विधानसभा

मतदारसंघाच्या मतदार यादीचा भाग क्रमांक _____ अनुक्रमांक _____ येथे नोंदलेले आहे.

दिनांक : _____ प्रस्तावकाची सही

भाग दोन

(मान्यताप्राप्त राजकीय पक्षाने पुरस्कृत केलेल्या उमेदवाराव्यतिरिक्त उमेदवाराने वापरावयाचा)

आम्ही याद्वारे २३ मे ०९ लोकसभा मतदारसंघातून

लोकसभेच्या निवडणूकीसाठी खालीलप्रमाणे उमेदवार नामनिर्देशित करीत आहोत.

उमेदवाराचे नाव राजकुमार

वडिलांचे / आईचे / पतीचे नाव राजकुमार

त्याचा / तिचा टपालाचा पत्ता मु. उ. प्र. पो. - ४०००. १० - बहाल जि. - रा.ग.

त्याचे / तिचे नाव २३ मे ०९ लोकसभा मतदारसंघातील ५३५ बहाल (म.ग.) विधानसभा

मतदारसंघाच्या मतदार यादीच्या भाग क्रमांक २६६ अनुक्रमांक ६०४ येथे नोंदलेले आहे.

(१)

FORM 2 A

(See rule 4)

NOMINATION PAPER

Election to the House of the People.

STRIKE OFF PART I OR PART II BELOW WHICHEVER IS NOT APPLICABLE

PART-I

(To be used by candidate set up by recognized political party)

I nominate as a candidate for election to the House of the People from the

..... Parliamentary Constituency.

Candidate's Name

Father's / Mother's / Husband's Name

His / Her Postal Address

His / Her name is entered at Sr. No. in Part No. of the electoral roll

for*(Assembly Constituency comprised

within) Parliamentary Constituency

My name is and it is entered

Sr. No. in Part No. of the electoral roll for

.....*(Assembly Constituency comprised with

..... Parliamentary Constituency

Date

(Signature of Proposer)

PART II

(To be used by candidate NOT set up by recognized political party)

We hereby nominate as candidate for election to the House of the People from the

..... Parliamentary Constituency

Candidate's Name

Father's / Mother's / Husband's Name

His / Her Postal Address

His / Her name is entered at Sr. No. in Part No. of the electoral

for the (Assembly Constituency comprised

within) Parliamentary Constituency

भाग तीन

भाग एक/भाग दोन (लागू नसेल ते खोडावे) यामध्ये नमूद केलेला मी एक उमेदवार असून या नामनिर्देशनपत्रास माझी संमती आहे. मी याद्वारे असे प्रतिज्ञापन करतो की,-

(ए) माझ्या वयाची ५४ वर्षे पूर्ण झाली आहेत.

[खालील बी (एक) किंवा बी (दोन), मधील लागू नसेल ते खोडावे.]

(बी) (एक) मला या निवडणुकीसाठी पक्षाकडून उभे करण्यात आले आहे. तो पक्ष राष्ट्रीय पक्ष / या राज्यात राज्यस्तरावरील पक्ष म्हणून मान्यताप्राप्त आहे. त्या पक्षासाठी राखीव ठेवण्यात आलेले चिन्ह मला नेमून देण्यात यावे.

किंवा

(दोन) मला या निवडणुकीसाठी पक्षाकडून उभे करण्यात आले आहे. तो पक्ष नॉनपार्टीकल-अमान्यताप्राप्त राजकीय पक्ष आहे/मी या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून उभा आहे (लागू नसेल ते खोडावे), तसेच ज्या चिन्हांची मी निवड केली आहे त्यांचा पसंतीक्रम खालीलप्रमाणे आहे :-

(एक) विधी (दोन) रोजे इन्जिन (तीन) पलंग

(सी) माझे नाव माझ्या वडिलांचे / आईचे / पतीचे नाव (भाषेचे नाव) मध्ये अचूकपणे लिहिले गेले आहे.

(डी) माझ्या संपूर्ण माहितीप्रमाणे व विश्वासाप्रमाणे लेकसभेची जागा भरण्यासाठी माझी निवड केली जाण्यास मी पात्र आहे, तसेच मला अपात्र देखील ठरविण्यात आलेले नाही.

+ मी आणखी असे प्रतिज्ञापन करतो की, मी हिंदू - महार जातीचा/जमातीचा उमेदवार असून मी जात/जमात मसारा या राज्याची त्या राज्यातील अनुसूचित जात/जमात ह्या क्षेत्रासंबंधातील * * अनुसूचित जात / जमात आहे.

मी असेदेखील प्रतिज्ञापन करतो की, लोकसभेच्या विद्यमान सार्वत्रिक निवडणुकीत / एकाच वेळी घेण्यात येणा-या पोटनिवडणुकीत दोनपेक्षा अधिक मतदारसंघासाठी उमेदवार म्हणून माझे नामनिर्देशित करण्यात आलेले नाही आणि करण्यात येणार नाही.

दिनांक : २-४-०९

(उमेदवाराची सही)

+ लागू नसल्यास हा परिच्छेद खोडावा.

** लागू नसलेले शब्द खोडावे.

टीप- संबंधित राज्यातील मान्यताप्राप्त राजकीय पक्ष याचा अर्थ, निवडणूक चिन्हे (राखून ठेवणे वा नेमून देणे) आदेश, १९६८ याअन्वये निवडणूक आयोगाने दिलेला राजकीय पक्ष असा आहे.

PART III

I, the candidate mentioned in Part I/Part II (Strike out which is not applicable) assent to this nomination and hereby declare—

(a) that I have completed years of age.

[STRIKE OUT b(i) or b(ii) BELOW WHICHEVER IS NOT APPLICABLE]

(b) (i) that I am set up at this election by the

..... party, which is recognized

National Party / State Party in this State and that the symbol reserved for the above party be allotted to me.

OR

(b)(ii) that I am set up at this election by the

..... party, which is a registered-unrecognised political party/

that I am contesting this election as an independent candidate. (Strike out which is not applicable) and that the symbols I have chosen, in order of preference, are :—

(i) (ii) (iii)

(c) that my name and my father's / mother's / husband's name have been correctly spelt out above in (Name of the language).

(d) that to the best of my knowledge and belief, I am qualified and not also disqualified for being chosen to fill the seat in the House of the People.

*I further declare that I am a member of the

**Caste/tribe which is a scheduled ** caste/tribe of the State of

in relation to (area) in that State

I also declare that I have not been, and shall not be, nominated as a candidate at the present general election/th
bye-elections being held simultaneously, to the House of the People from more than two Parliamentary Constituencies

Date :

(Signature of Candidate)

* Score out this paragraph, if not applicable.

** Score out the words not applicable.

N.B.— A "recognized political party" means a political party recognized by the Election Commission under the Election Symbols (Reservation and Allotment) Order, 1968 in the State concerned.

भाग तीन अ
(उमेदवाराने भरावयाचा)

७

उमेदवार -

(एक) लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, १९५१ (१९५१ चा ४३) याच्या कलम ८ च्या -

(ए) पोट-कलम (१) अन्वये कोणत्याही अपराधाबद्दल (अपराधाबद्दल) ; किंवा

(बी) पोट-कलम (२) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या कोणत्याही कायद्याच्या उल्लंघनाबद्दल,
सिद्धापराधी ठरलेला आहे किंवा कसे ;

होय/नाही.

(दोन) अशा कोणत्याही अन्य अपराधाबद्दल (अपराधाबद्दल) सिद्धापराधी ठरलेला आहे काय न्याकरिता त्यांना दोन वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी कारावासाची शिक्षा झालेली आहे

जर उत्तर "होय" असेल तर, उमेदवार पुढील माहिती देईल :-

(एक) प्रकरण/प्रथम माहिती अहवाल क्रमांक

लागू नाही

लागू नाही

(दोन) पोलिस ठाणे (ठाणी)

लागू नाही

जिल्हा (जिल्हे)

राज्य (राज्ये)

(तीन) ज्या अपराधासाठी (अपराधासाठी) त्याला सिद्धापराधी ठरविण्यात आलेले आहे त्या संबंधीत अधिनियमाचे (अधिनियमांची) कलम (कलमे) आणि त्या अपराधाचे (अपराधांचे) संक्षिप्त वर्णन

लागू नाही लागू नाही

लागू नाही

(चार) अपराधसिद्धीचा (अपराधसिद्धीचे) दिनांक

लागू नाही

(पाच) ज्या न्यायालयाने उमेदवाराला सिद्धापराधी ठरवलेले आहे ते न्यायालय (ती न्यायालये)

(सहा) ठोठावण्यात आलेली शिक्षा [कारावासाचा (कारावासांचा) कालावधी आणि / किंवा दंडाचे (दंडांचे) प्रमाण दर्शवावी]

लागू नाही

लागू नाही

(सात) कारावासातून सुटका झाल्याचा दिनांक

(आठ) वरील अपराधसिद्धीच्या (अपराधसिद्धीच्या) विरुद्ध कोणतेही अपील (अपीले) / पुनरीक्षण अर्ज दाखल करण्यात आले होते का/दाखल करण्यात आली होती का

लागू नाही

होय / नाही.

(नऊ) दाखल केलेल्या अपीलाचा (अपीलांचा)/पुनरीक्षण अर्जाचा (अर्जांचा) दिनांक व तपशील

लागू नाही

(दहा) ज्या न्यायालयापुढे (न्यायालयांपुढे) अपील (अपीले) / पुनरीक्षण अर्ज दाखल करण्यात आले होते त्या न्यायालयाचे (न्यायालयांची) नाव (नावे)

लागू नाही

PART-III A

(To be filled by the candidate)

Whether the candidate—

- | | |
|--|----------|
| (i) has been convicted— | } Yes/No |
| (a) of any offence(s) under sub-section (1); or | |
| (b) for contravention of any law specified in sub-section (2), of section 8 of the Representation of the People Act, 1951 (43 of 1951); or | |
| (ii) has been convicted for any other offence(s) for which he has been sentenced to imprisonment for two years or more. | |

If the answer is "Yes", the candidate shall furnish the following information :

(i) Case / First information report No. / Nos.

(ii) Police station(s) District(s)
State(s)

(iii) Section(s) of the concerned Act(s) and brief description of the offence(s) for which he has been convicted

(iv) Date(s) of conviction(s)

(v) Court(s) which convicted the candidate

(vi) Punishment(s) imposed [indicate period of imprisonment(s) and/or quantum of fine(s)]

(vii) Date(s) of release from prison

(viii) Was / were any appeal(s)/ revision(s) filed against above conviction(s)
Yes / No

(ix) Date and particulars of appeal(s) / application(s) for revision filed

(x) Name of the court(s) before which the appeal(s) / application(s) for revision filed

(अकरा) दाखल करण्यात आलेले (आलेली) उक्त अपील (अपील) / पुनरीक्षण अर्ज निकाली काढण्यात आले (आली) आहे (आहेत) किंवा ते (ती) प्रलंबित आहे (आहेत) किंवा कसे नामनिर्देशन

(बारा) जर दाखल करण्यात आलेले (आलेली) उक्त अपील (अपील) / पुनरीक्षण अर्ज निकाली काढण्यात आले (आली) असतील तर-

(ए) निकाली काढल्याचा (काढल्याचे) दिनांक नामनिर्देशन

(बी) दिलेल्या आदेशाचे (आदेशाचे) स्वरूप नामनिर्देशन

ठिकाण : मुंबई

दिनांक : २-४-०२

(उमेदवाराची स्वाक्षरी)

भाग चार

(निवडणूक निर्णय अधिका-याने भरावयाचे)

नामनिर्देशन पत्राचा अनुक्रमांक ९९

हे नामनिर्देशनपत्र * उमेदवाराने / प्रस्तावकाने माझ्या कार्यालयात दिनांक २.४.०२ रोजी

९९-५०४-५ (वाजता) माझ्या स्वाधीन केले होते

दिनांक : २.४.०२



मा. ५-९
निवडणूक निर्णय अधिकारी
२३-मिडो लोकसभा मतदार संघ

* लागू नसतील ते शब्द खोडवावे.

भाग पाच

नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याच्या किंवा नाकारण्याच्या बाबतीत निवडणूक निर्णय अधिका-याचा निर्णय

लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५१ च्या कलम ३६ अनुसार मी हे नामनिर्देशनपत्र तपासले असून माझा निर्णय खालीलप्रमाणे आहे :-

दिनांक : _____

निवडणूक निर्णय अधिकारी

(xi) whether the said appeal(s)/ application(s) for revision has / have been disposed of or is / are pending

(xii) If the said appeal(s) / application(s) for revision has / have been disposed of -

(a) Date(s) of disposal

(b) Nature of order(s) passed

Place:

Date :

(Signature of the candidate)

PART-IV

(To be filled by the Returning Officer)

Serial No. of Nomination Paper

This nomination was delivered to me at my office at

..... (hour) on (date) by the *candidate/proposer.

Date:

Returning Officer.

*Score out the word not applicable.

PART-V

Decision Of Returning Officer Accepting Or Rejecting The Nomination Paper

I have examined this nomination paper in accordance with section 36 of the Representation of the People Act, 1951 and decide as follows —

Date :

Returning Officer.

उमदवाराच नाव :- मेहर देव जाधव (11)
दिनांक :- ०४-०९

प्रति,
निवडणूक निर्णय अधिकारी
२३-भिवंडी लोकसभा मतदार संघ
उपविभागीय अधिकारी भिवंडी विभाग भिवंडी
ग्राम कार्यालय भिवंडी

विषय :- लोकसभा निवडणूक -२००९
मतपत्रिकेतील नावावाचत.

महोदय,

मी २३- भिवंडी लोकसभा मतदार संघातून नामनिर्देशन पत्र सादर केले असून निवडणूक लढविणा-या उमदवारांना यादीमध्ये / मतपत्रिकेमध्ये माझे नाव खालीलप्रमाणे असावे.

१) मराठीमध्ये : मेहर देव जाधव

२) इंग्रजीमध्ये : Mr. Mahendra Keshu Wadhwa

आपला विश्वासू

मेहर देव जाधव
उमदवाराची सही

266
22/11/08

13



महाराष्ट्र MAHARASHTRA

- 8 APR 2009

BN 276568

30 MAR 2009

or. No. 550 Date
Issued to Mahendra Keshu Wadhvande
Stamp paper of Rs. 100/-



मूद्रांक पुगवटा दिनांक
उप कोषागार कार्यालय उल्हासनगर-ठाणे

V. K. ATMARAMAN
Stamp Vendor, Ulhasnagar
V. K. ATMARAMAN
Munshi No. 74188

[Signature]
- 8 APR 2009

उप कोषागार अधिकारी
उल्हासनगर - ठाणे



सत्यमेव जयते लेख

(सत्यमेव जयते)



15

२३ दिवसीय जगल

(मतदारसंघाचे नांव) मतदारसंघातून

लोकायुक्त येथे

(सभासूत्राचे नांव) ज्या निवडणुकीसाठी उपेक्षाराने नामनिर्देशनपत्रासह निवडणूक निर्णय अधिकाऱ्यापुढे सादर करावयाचे शक्यपत्र.

मी श्री महेन्द्र देव गजबिंदू श्री देव देवराव कारकीर्ते
मुलगी/पत्नी, वय ५४ वर्ष, राहणार सु. उमरई ता. राजपुड जिल्हा
निवडणुकीतील उपेक्षार असून याद्वारे पुढीलप्रमाणे गांधीयपूर्वक द्वंद्वकथन करतो व शपथेवर नमूद
जबाबदाऱ्याः

(लागे नसलेले तो मजकूर खोडायवा)

मिरंड

(१) ज्या न्यायालयाने दखल घेतली आहे, असा/असे माझ्या विरुद्ध पुढील खटला (खटले)
चलविण आहे/आहेत :

(एक) ज्या अपराधाची न्यायालयाने दखल घेतली आहे त्या अपराधाबाबतच्या अधिनियमाचे कलम
व अपराधाचे वर्गीकरण :

मिरंड

(दोन) ज्या न्यायालयाने दखल घेतली ते न्यायालय :

मिरंड

(तीन) खटला क्रमांक :

मिरंड

(चार) अपराधाची दखल घेतल्या न्यायालयाच्या आदेशाचा दिनांक :

मिरंड

(पाच) दखल घेण्याच्या यरील आदेशाविरुद्ध पुनर्निवेदन इत्यादीसाठी कोणतेही/कोणतीही अपील

मिरंड

(अपील/केल/केले, अर्ज केला/केले असल्यास त्याबाबतचा तपशील :

मिरंड



17

3

(२) गी, या खाली माझ्या स्वाक्षऱ्या, माझ्या पत्नीच्या/पतीच्या व माझ्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्तींच्या * मरतांचा (स्वाधर, जंगम, वैकालील विल्लक इत्यादी) तपशील देत आहे.

(अ) जंगम मरतांचा तपशील.

(संपुष्टा गावावर अवलंबी संपुष्टा मोलकीची व्याप्ती दर्शविणारी मरताही देण्यात यावी.)

अ. क्र.	वर्णन	स्वतः	पती/पत्नीचे नाव (भावे)	अवलंबून असणारी व्यक्ती-१ नाव	अवलंबून असणारी व्यक्ती-२ नाव	अवलंबून असणारी व्यक्ती-३ व्यक्ती नाव
(एक)	संपुष्टा					
(दोन)	वैका, विलीय सखा व वैकाल विलीय सखा यांच्या खातील ठेवी.	4582	मरता	-	-	-
(तीन)	कंपन्यांमधील शेअर/अंशपत्रे व शेअर्स	-	मरता	-	-	-
(चार)	इतर विलीय सखेस राष्ट्रीय बचत योजना पोरतातील बचती, अनुविभागे इत्यादी.	-	मरता	-	-	-
(पाच)	मोठार वाढने (मरताचीचा तपशील इत्यादी.	-	मरता	3,10,000	मरता	3,10,000
(साठ)	जडणवाहीय (वजण व किंमत याबाबतचा तपशील द्यावा.)	-	मरता	मरता	मरता	मरता
(साठ)	मागणी/व्याज-मुल्यांतरकाय कर मरता	-	मरता	मरता	मरता	मरता

टिप - सुचीबद्ध कंपन्यांच्या खातील शेअर-वापारातील अलिकडील मुल्यांनुसार व गैर सुचीबद्ध कंपन्यांच्या खातील पुराव्यांनुसार शेअर/शेअर्स/अंशपत्रे यांचे मूल्य देण्यात यावे.

* येथे अवलंबून असणाऱ्या व्यक्ती म्हणजे तपोवसाराकाय-कल्याणवर पुर्णपणे अवलंबून असणाऱ्या व्यक्ती.



19

(ब) स्थावर मत्तांचा तपशील :

(टिप : संपुक्त मालकीची व्याप्ती दर्शविणाऱ्या संपुक्त मालकीच्या मालमत्ता देखील दर्शवाव्यात)

क्र. क्र.	वर्णन	स्थान	जमी/पट्टी माप (चौकी)	अवसलपुन असणारी व्याप्ती-१ माप	अवसलपुन असणारी व्याप्ती-२ माप	अवसलपुन असणारी व्याप्ती-३ इतरांचे माप
(एक)	सोलावलीन : - स्थान - भूवापन क्रमांक - व्याप्ती (एकूण आकारमान) - मातृ बाजार मूल्य	सुपुल जमीन पट्टी माप २५,००,०००/	-	-	-	-
(दोन)	विनरहोती जमीन : - स्थान - भूवापन क्रमांक - व्याप्ती (एकूण आकारमान) - मातृ बाजार मूल्य	-	-	-	-	-
(तीन)	इमारती (वाणिज्यिक व निवासी) - स्थान - भूवापन/दरवाजा क्रमांक - व्याप्ती (एकूण आकारमान) - मातृ बाजार मूल्य	सुपुल जमीन पट्टी माप २५,००,०००/	सुपुल जमीन पट्टी माप २५,००,०००/	-	-	-
(चार)	घर/अपार्टमेंट इत्यादी : - स्थान - भूवापन/दरवाजा क्रमांक - व्याप्ती (एकूण आकारमान) - मातृ बाजार मूल्य	-	-	-	-	-
(पाच)	इतर (जसे वाहतूकशीत किरायेकर)	-	-	-	-	-

(Y) 334-2



23

(पति)	विजयेश (केवल गलबोधा व्यवसायका बाबत)	10/5	
(पत्नी)	राजेश्वरी	21/23	

(x) माझी वैवाहिक जिवीत पुढीलप्रमाणे आहे -

(सत्य व विवाहीतीय किमतीत तयारीत आहे)

(सत्य/विवाहीत आहे मग व जवळीक अन्वयानुसार पूर्ण केला ते सर्व वैवाहिक नमुद करण्यात येते)



सत्यापन

मी, वर माग असलेला अधिकाारी याद्वारे असे सत्यापित व घोषित करतो, की या सत्यपत्रातील मजकूर माझ्या माहितीप्रमाणे व अन्वयानुसार सत्य विनयुक्त आहे. माझीक कोणताही माग कोटा नाही व सत्यपत्र कोणताही माझ्याची गोप्य वस्तुन देवलेली नाही.

दिनांक 21/5 / 2009 रोजी सत्यापित केले आहे.

Shri SANKAR KUMAR LAL, SIO
Special Executive Officer - 1349
Indiranagar, O. T. Section,
Umasagar - 4, Dist. Thane



अधिकाारी

BEFORE ME

08/04/09
G. Z. BADOLE
SALLS
NOTARY
RAI & THANE DIST.

आम्ही असे प्रतिज्ञापन करतो की, आम्ही या लोकसभा मतदारसंघातील मतदार आहोत आणि आमची नावे, लोकसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत खाली दर्शविल्याप्रमाणे नोंदलेली आहेत आणि या नामनिर्देशन पत्रावर सही केल्याचे प्रतिक म्हणून आम्ही खाली आमच्या सहा करीत आहोत :-

प्रस्तावकांचा तपशील आणि त्यांच्या सहा

प्रस्तावकाचा मतदार यादी क्रमांक 934 राहाणूर (अ.ज.) निधानवक्ता मतदार संघ

अनु- क्रमांक	घटक विधानसभा मतदार संघाचे नाव	मतदार यादीचा भाग क्रमांक	त्या भागातील अनुक्रमांक	संपूर्ण नाव	स्वाक्षरी	दिनांक
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)
१.	934, राहाणूर (अ.ज.)	2६९	६३३	सखी संतोष नाथ	सखी संतोष नाथ	८/५/००९
२.	934 राहाणूर (अ.ज.)	२६९	६०३	वासिर् अजय मेहेंद्र	वासिर् अजय मेहेंद्र	
३.	९३४ राहाणूर (अ.ज.)	२६९	५३४	सखी सुनील कामरेड	सखी सुनील कामरेड	
४.	९३४ राहाणूर (अ.ज.)	२६९	५३९	सखी नरेंद्र शंकर	सखी नरेंद्र शंकर	
५.	९३४ राहाणूर (अ.ज.)	२६९	६०६	वासिर् कुलभ मेहेंद्र	वासिर् कुलभ मेहेंद्र	
६.	९३४ राहाणूर (अ.ज.)	२६९	६१४	वासिर् सुलभ कामरेड	सुलभ कामरेड	
७.	९३४ राहाणूर (अ.ज.)	२६९	५८५	वासिर् देवजी कामरेड	वासिर् देवजी कामरेड	
८.	९३४ राहाणूर (अ.ज.)	२६९	५६६	वासिर् मिश्रि विठ्ठल	मिश्रि विठ्ठल	
९.	९३४ राहाणूर (अ.ज.)	२६९	६०६	वासिर् निजम देव	निजम देव	
१०.	९३४ राहाणूर (अ.ज.)	२६९	६०४	वासिर् सुनील कामरेड	सुनील कामरेड	

टप - मतदारसंघातील दहा मतदार प्रस्तावक असले पाहिजेत.

We declare that we are electors of the above Parliamentary Constituency and our names are entered in the electoral roll for that Parliamentary Constituency as indicated below and we append our signatures below in token of subscribing to this nomination :-

Particulars of the proposers and their signatures.

Electoral Roll Number of proposer

Serial No.	Name of component Assembly Constituency	Part No. of Electoral Roll	Serial No. in that Part	Full Name	Signature	Date
(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)	(7)
1.						
2.						
3.						
4.						
5.						
6.						
7.						
8.						
9.						
10.						

N. B. :- There should be ten electors of the constituency as proposers.

(५)

267
100 सिक्के

25



महाराष्ट्र MAHARASHTRA

30 MAR 2009

8 APR 2009

BN 276567



महाराष्ट्र सरकार
महाराष्ट्र सरकार
महाराष्ट्र सरकार

उप निदेशक अधिकारी
पत्राचार - राज्य

Issued to Chandrasekhar Ram Wadhvani
Stamp paper of Rs. 100/-

V. K. ATMAJAMANI
Stamp Vendor, Chikankar
License No. 74188

8 APR 2009



रमचंद्र राम वाधवनी

(महाराष्ट्र)



11

“अथवा ननु”

(निषेध ४ अ पहा)

मलदारसंघातून (मलदारसंघाचे नाव) ... निवडणुकीसाठी, (समागृहाचे नाव) उमेदवाराने निवडणूक निर्णय अधिका-यापुढे सादर करावयाचे शपथपत्र

श्री महेंद्र केरु दाहविधि -
श्री श्री श्री केरु केरु दाहविधि - माता/मांसी मुला/मुलगी/मांसी/कांसी, वय ५४ वर्ष,
समय सु. उमरई नर दाहपुर, जिला काठे।

1. निम्नलिखित में से एक को चयनित करके अपने उत्तर लिखिए। (10 अंक)

(१) तत्पत्र अधिकारित असलेल्या कोणत्याही व्यापाळ्यात (व्यापाळ्यात) प्रलंबित असलेल्या ज्या कोणत्याही घटनेच्या (घटनेच्या) दोन वर्षा किंवा त्याहून अधिक काळासाठीचा काळमत्ताध्या किंवा पाच असलेल्या कोणत्याही अपराधाबद्दल (अपराधाबद्दल) त्या व्यापाळ्याकडून (व्यापाळ्याकडून) दोघांपर्यंत ठेकण्यात आलेले (आलेले) जहा/जहाईज असा कोणत्याही घटनेच्या (घटनेच्या) मी आरोपी जहा/जहाई.

उपर अतिरिक्त ज्ञात कर्मचारी व्यवस्थापक अवरग्राह्यदल (अवरग्राह्यदल) आरोपी अतीत तब तो खालीज माहिती
 प्रदात करील :-

(संकेत) प्रकरण/प्रथम माहिती अहवाल क्रमांक
 (दोन) पोलीस ठाणे (वर्गीय) विभाग (जिल्हा)
 राज्य (राज्य)

30 (टीन) ज्या अपराधासाठी (अपराधासाठी) जमेद्वारावर दोषारोप ठेवण्यात आलेला आहे त्या अपराधाच्या (अपराधाच्या) संदर्भात अधिनियमाचे (अधिनियमाची) कालम (कालमे) व अपराधाचे (अपराधाचे) संज्ञांचा वर्णन

✓ (વા) જા ન્યાયાલયને (ન્યાયાલયની) સંબંધિત સંપત્તિ (સંપત્તિ) અને/અથવા તે ન્યાયમંડળ (જી) ન્યાયાલય

જો (તા) આ દિનાંશના વીંધારીય ઉપગ્રહનું આલેખ (અલેખ) હોય/હોઈ શકે/શે તિથિઃ

(सहा) सहम अधिकारिता अहोरेण्या कोणत्याही व्यापारामध्ये (व्यापारामध्ये) सर्व किंवा कोणत्याही कार्यकर्ते (अहोरेण्या) सहम केली (केल्या) आहे (आहे) किंवा नाही

जो अभिसारी सिद्धांतराची ठरलेला असेल व पुढीलप्रमाणे त्याला किंवा इतरही असेल तर, ती वाढील भाषांनी सादर करील :-

(વર્ણ) આ શબ્દાલયકાને (શબ્દાલયકાની) વિદ્યા કોલકલી ની શબ્દાલય (ની શબ્દાલય)

(अ) अन्तर्गत न्याय व्यवस्थासाठी (अपराधकारी) कर्मचारांचा बोधोत्प्रेरक प्रोग्राम असल्याने त्या अपराधाचा
संशोधन अधिनियमाचे (अडिनिघमार्सी) कलम (कटवे) व अपराधाचे (अपराधाचे) प्रतिपादन करणे

(पाच) ज्या दिनांकाला (दिनांकांना) किंवा ठोराक्यात आली (आल्या) होती (होव्या) ती (तीं)

(अर्थ) विनाश करी

Figure 1

श्री. उपरिपरिमित अधिकांशी, तपुसरी अशी राखणिवत न म्हाविता कयल्लेकली की, सुदम
निवासाभ्याम् या हावराभावीत कयल्ले सुत न बहाम्नः ।। श्रीविधि जीवनासी सग जिला
मुद्राणी पत्रिकी लघुन लेखकान आलेकी नाही

7263

Page No. 118105

BEFORE ME

G. L. RADOLFF

NOTARY

PAUL A. THOMAS CHITT

DOCTIMATE IS VERIFIED

Applicant's name Mahendra Keshu Wadhawan, son of
 Umkeshwar, Tal- Chhapre, Dist. Thane a/c. (caste)
 the H.M. 2-P school Umkeshwar, District Thane, Maharashtra
 Uncle caste certificate for his birth is as follows
 Dist. No. A. 812669, AFSdavit made by Shri M. K. Wadhawan
 vide G.O. No. 2542/2001 dt. 14/1/2001. Certificate issued
 by Government of Maharashtra dt. 2/5/2001

FORM OF CASTE CERTIFICATE

1. Name of the Applicant: Mahendra Keshu Wadhawan
 2. Name of the Village: Umkeshwar

3. Caste of the Applicant: Hindu - Marathi

4. Which is recognized as a Scheduled Caste/Scheduled Tribe

5. Name of the Officer: Shri M. K. Wadhawan

6. Name of the Officer: Shri M. K. Wadhawan

7. Name of the Officer: Shri M. K. Wadhawan

8. Name of the Officer: Shri M. K. Wadhawan

9. Name of the Officer: Shri M. K. Wadhawan

10. Name of the Officer: Shri M. K. Wadhawan

11. Name of the Officer: Shri M. K. Wadhawan

12. Name of the Officer: Shri M. K. Wadhawan

13. Name of the Officer: Shri M. K. Wadhawan

14. Name of the Officer: Shri M. K. Wadhawan

15. Name of the Officer: Shri M. K. Wadhawan

16. Name of the Officer: Shri M. K. Wadhawan

17. Name of the Officer: Shri M. K. Wadhawan

18. Name of the Officer: Shri M. K. Wadhawan

19. Name of the Officer: Shri M. K. Wadhawan

20. Name of the Officer: Shri M. K. Wadhawan

21. Name of the Officer: Shri M. K. Wadhawan

22. Name of the Officer: Shri M. K. Wadhawan

23. Name of the Officer: Shri M. K. Wadhawan

24. Name of the Officer: Shri M. K. Wadhawan

25. Name of the Officer: Shri M. K. Wadhawan

26. Name of the Officer: Shri M. K. Wadhawan

27. Name of the Officer: Shri M. K. Wadhawan

28. Name of the Officer: Shri M. K. Wadhawan

29. Name of the Officer: Shri M. K. Wadhawan

30. Name of the Officer: Shri M. K. Wadhawan

31. Name of the Officer: Shri M. K. Wadhawan

32. Name of the Officer: Shri M. K. Wadhawan

33. Name of the Officer: Shri M. K. Wadhawan

34. Name of the Officer: Shri M. K. Wadhawan

TRUE COPY



35. Name of the Officer: Shri M. K. Wadhawan

36. Name of the Officer: Shri M. K. Wadhawan

37. Name of the Officer: Shri M. K. Wadhawan

38. Name of the Officer: Shri M. K. Wadhawan

39. Name of the Officer: Shri M. K. Wadhawan

40. Name of the Officer: Shri M. K. Wadhawan

41. Name of the Officer: Shri M. K. Wadhawan

42. Name of the Officer: Shri M. K. Wadhawan

43. Name of the Officer: Shri M. K. Wadhawan

44. Name of the Officer: Shri M. K. Wadhawan

45. Name of the Officer: Shri M. K. Wadhawan

46. Name of the Officer: Shri M. K. Wadhawan

47. Name of the Officer: Shri M. K. Wadhawan

48. Name of the Officer: Shri M. K. Wadhawan

49. Name of the Officer: Shri M. K. Wadhawan

50. Name of the Officer: Shri M. K. Wadhawan

51. Name of the Officer: Shri M. K. Wadhawan

52. Name of the Officer: Shri M. K. Wadhawan

53. Name of the Officer: Shri M. K. Wadhawan

54. Name of the Officer: Shri M. K. Wadhawan

55. Name of the Officer: Shri M. K. Wadhawan

56. Name of the Officer: Shri M. K. Wadhawan

57. Name of the Officer: Shri M. K. Wadhawan

58. Name of the Officer: Shri M. K. Wadhawan

59. Name of the Officer: Shri M. K. Wadhawan

60. Name of the Officer: Shri M. K. Wadhawan

61. Name of the Officer: Shri M. K. Wadhawan

62. Name of the Officer: Shri M. K. Wadhawan

63. Name of the Officer: Shri M. K. Wadhawan



64. Name of the Officer: Shri M. K. Wadhawan

65. Name of the Officer: Shri M. K. Wadhawan

66. Name of the Officer: Shri M. K. Wadhawan

67. Name of the Officer: Shri M. K. Wadhawan

68. Name of the Officer: Shri M. K. Wadhawan

69. Name of the Officer: Shri M. K. Wadhawan

70. Name of the Officer: Shri M. K. Wadhawan

71. Name of the Officer: Shri M. K. Wadhawan

72. Name of the Officer: Shri M. K. Wadhawan

73. Name of the Officer: Shri M. K. Wadhawan

74. Name of the Officer: Shri M. K. Wadhawan

75. Name of the Officer: Shri M. K. Wadhawan

76. Name of the Officer: Shri M. K. Wadhawan



FORM 6
[See Rule 16(1)]

Driving Licence
MH 04/2007 110951
Driving Licence No.
Date of issue 15/11/2007
Name of the Licence Holder
Mr Mahendra
Son/wife/daughter of Kera
Wadhavinde

INFORMATION FOR EMERGENCY
(To be filled in by the holder of the licence)

Telephone No.
(Res.)
Telephone No.
(Family Doctor)
Personal identification marks
Allergic to a medicine, if any

- Renew this licence after—
Three years for non-transport
vehicle drivers.
- Always carry this licence
while driving the vehicle.
- Observe traffic rules. They
are for the safety of—
(a) Yourself
(b) Pedestrians
(c) Other road users

TRUE COPY
S. T. GAIKWAD ZUMBARLAL SIDRAM
Special Executive Officer - 1349
Indiranagar, O. T. Section,
Ulhasnagar - 4, Dist. Thane

शपथेचा किंवा दृढकथनाचा नमुना

[भारतीय संविधानाचे अनुच्छेद ८४ (अ)]

(संसदेच्या निवडणुकीसाठी उमेदवाराने घ्यावयाची)

मी, महेश उमेश वाघारे राज्यसभेतील (* किंवा लोकसभेतील) जागा भरण्यासाठी उमेदवार म्हणून नामनिर्दिष्ट झालो असल्याने, ईश्वरसामक्ष शपथ घेतो/गोपनीयपूर्वक दृढकथन करतो की, कायदाद्वारे प्रस्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानप्रत मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीत आणि भारताचे सार्वभौमत्व व एकात्मता मी शिरोधार्य मानित.

(उमेदवाराची स्वारी व नाव ठळक अक्षरात)

महेश उमेश वाघारे

यांनी दिना निवडणूक निर्णय अधिकारी

संघ

उपविभागीय शाखेतील निवडी

सिमाय निवडजे यांचे कार्यालय (तळमाजला

मी/क्षीमती वाढविंदे महेश

माहे राजेंद्र गुडनार

सन २००९ रोजी

जवळ घेतली/गोपनीयपूर्वक दृढकथन केले.



आ.स.२००९
महेश उमेश वाघारे
(प्रामाणिक खासगी सही, मी, उमेदवार व संपर्क)
२३-निवडी लोकसभा मतदार संघ

(35)

(37)

पोचपावती

प्रति,

निवडणूक निर्णय अधिकारी
२३ भिवंडी लोकसभा मतदार संघ
उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय,
भिवंडी विभाग, भिवंडी

महोदय,

माझ्या निवडणूक खर्चाच्या हिशेब ठेवण्या करिता अनुक्रमेक असलेली नोंदवही इतर
कागदपत्राबरोबर पत्रात अंतर्भूत असलेल्या सहाज्रांसह असलेली दिनांक ०६/०४/२००९ ची पोच देत आहे.

२. मी, कायदानुसार आवश्यक असलेल्या निवडणूक खर्चाचा हिशेब ठेवण्याची व त्या हिशेबाच्या सत्यप्रती,
निवडणूक निर्णय अधिकारी, २३ भिवंडी लोकसभा मतदार संघ, उपविभागीय अधिकारी, यांचे कार्यालय भिवंडी यांच्याकडे
सादर करण्याबाबतची नोंद घेतलेली आहे.

आपला विश्वासू

उमेदवारीची सही व दिनांक

DOCUMENTS VERIFIED

1. Application from Mahendra Keshu Wadhavinde ⁽³⁹⁾ At
2. Umbharal Tal- Shalapur Dist- Thane S.L.C. Issued by
3. the H.M.Z.P School Umbharal Regd No. 44 Dt. 2/2/98.
4. Uncles caste certificate so no. 20/95 Dt. 8/11/95, Refor
5. and No. A. 812669, AFSdurt made by Shri. M. K. Wadhav
inde so no. 2542/2001 Dt. 19/12/2001, Certificate issued
by Gompanandayur Umbharal Dt. 25/5/2001.

FORM OF CASTE CERTIFICATE

This is to Certify that Shri/Smt. Kum. Mahendra Keshu Wadhavinde
Son/Daughter of Keshu Keshav Wadhavinde of Village/Town Umbharal.

in District Thane of the State of Maharashtra belongs to the 'Hindu. Mahar'.

caste/Tribe Which is recognised as a Scheduled Cast/Scheduled Tribes a Under:- SC/ST.

The Constitution (Schedule Castes) Order, 1950. L

The Constitution (Schedule Tribes) Order, 1950. X

The Constitution (Schedule Castes) (Union Territories) Order 1951. L

The Constitution (Schedule Tribes) (Union Territories) Order, 1951. X

(As amended by the Scheduled Castes and Scheduled Tribes Lists (Modification) order, 1956, the
Honday Reorganisation Act 1960, the Punjab Organisation Act, 1966, the State of Himachal Pradesh
Act. 1976 the North Eastern Areas (Reorganisation) Act, 1971 and the Scheduled Castes and
Scheduled Tribes Order (Amendment) Act, 1976.

The Constitution (Jammu and Kashmir) Scheduled Castes Order, 1958.

The Constitution (Andaman and Nicobar Islands) Schedules Tribes Order, 1959 as amended by
the Scheduled Castes and Scheduled Tribes Order (Amendment) Act. 1976.

The Constitution Order (Dadra & Nagar Haveli) Scheduled Castes Order, 1962.

The Constitution Order (Dadra & Nagar Haveli) Scheduled Tribes Order, 1962.

The Constitution Order (Pondicherry) Schedule Castes Order, 1964.

The Constitution (Scheduled Tribes) (Uttar Pradesh) Order, 1967.

The Constitution (Goa, Daman and Diu) Scheduled Castes Order, 1968.

The Constitution (Goa, Daman and Diu) Scheduled Tribes Order, 1968.

The Constitution (Nagaland) Scheduled Tribes Order 1970.

The Constitution (Sikkim) Scheduled Castes Order, 1978.

The Constitution (Sikkim) Scheduled Tribes Order, 1978.

2. Shri/Smt. Kum. Mahendra Keshu Wadhavinde

and/or his/her family ordinarily resides in village/Town Umbharal of Thane District

Division of the State of Maharashtra.

No. BD/SC/ST/SR. NO. 234/2001.

Office of the Sub-Divisional Officer

Bhiwandi Division Bhiwandi.

Date: 29/12/2001



Sub-Divisional Officer (Bhiwandi)

41

REQUEST FORM

for contact details of Candidates standing in
23 Bhiwandi Parliamentary Constituency Elections, 2009

1. No. and Name of Parliamentary/Assembly Constituency : 23 Bhiwandi

2. Full name of candidate :- महेन्द्र देवदास चव्हाण

3. Sex :- पुरुष

4. Age :- 58

5. Party :-
(mention "independent" if not
Set-up by political party) स्वतंत्र

6. City/ area of native place :-

Please enter your contact details below: 15-डगडो ला. नांदेडूर जि. ठाणे

7. Full address :-

8. Landline Phone no. :-

232056

9. Mobile Phone no. :-

9422092875

10. email address (if any) :-

मिरु

11. Website address (if any):-

मिरु



पोहोच पावती

निवडणूक निर्णाय अधिकारी २३-भिवंडी लोकसभा मतदार संघ यांचेकडून आज रोजी मला
आलीलप्रमाणे दस्तऐवज / कागदपत्रे प्राप्त झाले.

- १) नामनिर्देशन पत्राची पोच पावती व नामनिर्देशन पत्र छाननीची सूचना
- २) शपथपत्राची पोच पावती
- ३) निवडणूक चिन्ह वाटपाबाबतचे पत्रे
- ४) परिशिष्ट XVII-A मधील पत्र XVII-B व निवडणूक खर्चाविषयी आयोगाचे दिनांक २४/१०/२००३ चे पत्र तसेच भारतीय प्रतिनिधीत्व कायदा १९५१ मधील कलम ७७,७८ आणि १० ए ची प्रतिलिपी आणि निवडणूक संहिता नियम १९६१ चा नियम ८६ ची प्रतिलिपी व निवडणूक खर्चाचे रजिस्टर व परिशिष्ट XVII-D आणि XVII-E .
- ५) निवडणूक आयोगाचे आदेश (परिशिष्ट X) क्र ३/ईआर/२००३/जेएस-II दिनांक २७ मार्च २००३.
- ६) परिशिष्ट २० मधील नोटिस (निवडणूक संबंधी करण्ट प्रॅक्टीस बाबत कायदेशीर तस्तूदी)
- ७) परिशिष्ट XVIII मधील आदेशाच्या प्रती (पोस्टर छापण्याबाबतच्या तस्तूदी)
- ८) निवडणूक आयोगाचे आदेश क्र ४६४/९६ L & O /२६३६ मं २३९९ दिनांक १७ जानेवारी १९९६ ची प्रत
- ९) निवडणूक आयोगाचे आदेश क्र ४६४ (L&O)/९९/PEN-१/२००६९/३०१२ दिनांक १२/११/९९ ची प्रत
- १०) निवडणूक आयोगाचे आदेश NO.3/7/2007/IS-II Dated 16th October 2007
- ११) निवडणूकीची अनामत रक्कम भरल्याची पावती.
- १२) निवडणूक प्रतिनिधीची नेमणूक नमुना क्र ८ व नेमणूक रद्द करण्याबाबतचा नमुना क्र. ९
- १३) उमेदवार व निवडणूक प्रतिनिधी यांचा प्रत्येकी दोन फोटो पाठविण्याबाबतचे पत्र व नमुना सहीचा तक्ता
- १४) उमेदवार राजकीय पक्षाचा (recognized National or parties or unrecognized registered party) असल्यास फॉर्म A व B सादर करण्याबाबतचे पत्र
- १५) निवडणूक आचारसंहितेची पुस्तिका
- १६) निवडणूक आयोगाकडील दि.१२/३/०६ से अन्वया नमुना (Request Form)
- १७) परिशिष्ट VI C बुझणः सत्य प्रामाण्य पत्रा बाबतची आहिली

ठिकाण :- भिवंडी

दिनांक:- ०९/०४/२००९

उमेदवाराची सही

(नांव

मेहंदूर लाल पावती

45

Original/Duplicate

(Original to be kept with nomination paper and Duplicate to be handed over to candidate)

Check List of documents in connection with filling of nomination

Name of Constituency

Name of the candidate

Data and time of filing nomination paper

SI. No. of nomination paper

SI.No.	Documents	Wheter filed (Write yes/no)
1.	Affidavit in Form 26	Yes / No
2.	Affidavit as per the Commission's order dated 27-03-03	Yes / No
3.	Cartified extract of electoral roll (when candidate is an elector of a different constituency	Yes / No
4.	Form A and B (applicable in the case of candidates set up by political parties.	Yes / No
5.	Copy of caste certificate (if the candidate claims to belong to SC/ST)	Yes / No
6.	Security deposit (whether made)	Yes / No
7.	Oath/affirmation (whether taken)	Yes / No

The following documents which have not been filed should be filed as indicated below :

(a) ----- should be filed latest by
/4/2009

(b) ----- should be filed latest by
/4/2009

Received.

(Signature of candidate)

Date and time : 4/4/09
Place : Bahawalpur

RO/ARO
(Signature)

Contd../-

APPENDIX VI C

STATEMENT OF SUMMARY OF PARTICULARS/ INFORMATION

FURNISHED IN AFFIDAVITS

(CHAPTER III PARA 4.5 (3.1))

No. and Name of Constituency : 23 Bhiwandi Parliamentary Constituency

Sr. No.	Particulars	Description
1	Candidate's Name	Mahesh Kumar Kashurwade
2	Father's/Mother's / Husband's name	Kashur Kashurwade
3	Age	54
4	Educational Qualification	पं. लक्ष्मी प्रसाद बि. ए. बी. ए. अंश
5	Convicted (yes) / (No), if yes, then list of section(s)	निरंत
6	Cases pending (yes) / (No), if yes, then list of section(s)	निरंत
7	Assets: Moveable- Immoveable-	अपॉथिड सावर देवे
8	Liabilities/ overdues of Public Financial Institutions and Govt. Dues	निरंत

Date :
Place :

Signature of Candidate